

May 25, 2024

To,
The General Manager,
Department of Corporate Services,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001.

COMPANY CODE

BAYERCROP

SCRIP CODE

506285

Dear Sir / Madam,

Sub.: Newspaper Advertisement – Audited Financial Results for the Financial Year ended March 31, 2024.

In terms of Regulation 47 read with Schedule III Part A Para A of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, please find enclosed herewith the newspaper advertisement for the Audited Financial Results of the Company for the Financial Year ended March 31, 2024, published on May 25, 2024, in the following newspapers:

- a) Financial Express
- b) Loksatta
- c) Free Press Journal
- d) Navshakti

The said advertisements are also hosted on the Company's Website at www.bayer.com

You are requested to kindly take note of the same.

Thanking You.

Yours faithfully,

for Bayer CropScience Limited

Nikunjkumar Savaliya

Company Secretary and Compliance Officer (Membership No. FCS 7048)

Encl.: As above

Bayer CropScience Ltd. CIN: L24210MH1958PLC011173

Registered and Corporate Office: Bayer House Central Avenue Hiranandani Estate Thane (West) – 400 607 Maharashtra, India

Tel: +91 22 2531 1234 Fax: +91 22 2545 5063

www.bayer.in

www.cropscience.bayer.com

PUBLIC NOTICE of Reliance Industries Limited, having its registered off Chambers IV, 3° Floor, 222 Nariman Point, Mumbai, M 400021 registered in the name of CECILA FERNANDES SAVIO JOSEPH FERNANDES have applied to the comp-dustriance of the composition of the composition of the comp-dustriance of the composition of the compositi wind a special property of the company of the company of the company of the company for issue determined the company for issue ideate certificate. Any person who has any claim in respect of the series certificate should lodge such claim with the company within 15 of the publication of this notice.

Folio No.	No. of Shares	Certificate No.	Distinctive Nos. (From-To)
054790589	40 Shares of Face Value 10/-	11357301	204371350 - 204371389
054790589	10 Shares of Face Value 10/-	51337203	1175748205 - 1175748214
054790589	30 Shares of Face Value 10/-	51337204	1175748215 - 1175748244
054790589	80 Shares of Face Value 10/-	62447910	2206502910 - 2206502989
054790589	160 Shares of Face Value 10/-	66700517	6879419199 - 6879419358

हिन्दुस्तान कॉपर लिमिटेड HINDUSTAN COPPER LIMITED (A Government of India Enterprise)

31 मार्च, 2024 को समाप्त तिमाही एवं वर्ष के लिए समेकृत लेखापरीक्षित वित्तीय परिणामों का संक्षिप्त विवरण

	S		261.			re except EP
			Quarter Ended		Year	Ended
SI. No.	Particulars	March 31, 2024 (Audited) (Note 4)	December 31, 2023 (Unaudited)	March 31, 2023 (Audited) (Note 4)	March 31, 2024 (Audited)	March 31, 2023 (Audited)
1	Total income	585.22	409.24	611.37	1771.74	1773.20
2	Net Profit/(Loss) for the period before tax and share in profit/(loss) of subsidiary and non-controlling interests (before exceptional and extraordinary items)	183.73	82.18	173.93	410.75	395.67
3	Net Profit/(Loss) for the period before tax and share in profit/(loss) of subsidiary and non-controlling interests (after exceptional and extraordinary items)	183.73	82.18	173.93	410.75	395.67
4	Net Profit /(Loss) for the period after tax and share in profit/(loss) of subsidiary. & Joint Venture/Associate attributable to owners of the Company (after exceptional and extraordinary items)	124.33	63.00	132.31	295.31	295.46
5	Total Income for the period (including other comprehensive income) attributable to owners of the Company	124.18	60.61	139,58	287.98	285.89
6	Paid-up equity share capital (face value of share ₹ 5/- each)	483.51	483.51	483.51	483.51	483.51
7	Other equity attributable to owners of the Company	-	-	-	1801.60	1598.66
8	Earnings Per Share (of ₹ 5/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic (₹) 2. Diluted (₹)	1.29	0.65 0.65	1.37 1.37	3.05 3.05	3.06 3.06

standasone manical repulse are extremely a cook by the standard of the cook Exchange (i.e., www.beinda.com & www.nseinda.com.

specified items of the standaione financial results of the Company for the quarter and year ended March 31st, 2024 are gifted items of the standaione financial results of the Company for the quarter and year ended March 31st, 2024 are gifted items of the standaione financial results of the Company for the quarter and year ended March 31st, 2024 are gifted items of the standaione financial results of the Company for the quarter and year ended March 31st, 2024 are gifted items of the standaione financial results of the Company for the quarter and year ended March 31st, 2024 are gifted items of the standaione financial results of the Company for the quarter and year ended March 31st, 2024 are gifted items of the standaione financial results of the Company for the quarter and year ended March 31st, 2024 are gifted items of the standaione financial results of the Company for the quarter and year ended March 31st, 2024 are gifted items of the standaione financial results of the Company for the quarter and year ended March 31st, 2024 are gifted items of the standaione financial results of the Company for the quarter and year ended March 31st, 2024 are gifted items of the standaione financial results of the standaione finan

March 31, March 31, 2024 2023 (Audited) (Audited) 1773.20 395.66 Total income Net Profit /(Loss) for the period (before tax. Net Profit /(Loss) for the period toblore tax, exceptional and extraordinary items)
Net Profit /(Loss) for the period before tax (after exceptional and extraordinary items)
Net Profit /(Loss) for the period after tax (after exceptional and extraordinary items)
Total Comprehensive income for the period (Comprising Profit /(Loss) for the period (Lotter tax) and Other Comprehensive income (after tax). 183 29 R2 18 173.90 410.43 395.66 124.31 132.14 295.41 295.31 63.00 483.51 483.51 483.51 1801.58

The above is an extract of the detailed format of Quarterly. Financial Results Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements). Requirements of the Cararety Financial and the Cararety Financial Security Cararety Financial Country (Security Cararety Financial Cararety Fi

ge woostes (www.osennous.com, www.nsennous.com) as a conse-vice consolidated financial results have been reviewed by the Audit Cor ors at its meeting held on May 24, 2024. The statutory auditors have con-tres of last quarter are the balancing figures between audited figures in

The above contentioned marked results index elser invested by the Asia Committee dath time, approved by the but The figures of last quarter are the balancing figures between audited (given in respect of the full financial) year and published year to date figures upto the third quarter of the relevant financial year. The Clough plas markeduring facilities of writted copper production and is primarily engaged in the business of mini the Clough plas markeduring facilities of writted copper production and is primarily engaged in the business of mini disclosures. The said frestment is in accordance with the find AS 160 - Operating Segments. The Croup adopted Indian Accounting Standards (mAS) from April 12018 and accordingly above in near in the Croup adopted Indian Accounting Standards (mAS) and "3.71 read with the elseviant risks such elemental results for the above consolidated financial results for the quarter and year ended March 13, 2024 include francial results for the country of the substitution of the country of t

B. PUCL noise 30% sequery in JVC.

en regrouped/rearranged wherever necessary
erranged wherever necessary
erranged

d. Office: Tamra Bhavan,1, Ashutosh Chowdhury Avenue, Kolkata - 700 019 (833) 22021000 / 35149550, E-mail: Investors cs@hindustancopper.coi Nebalte: www.hindustancopper.com, CIN: L27201WB1967G01028825

FUTURISTIC SECURITIES LIMITED
CINL 168990MH1971PLC015137
Regd. Off: 202. Ashford Chambers. Lady Jamahedji Road,
Mahim (West), Mumbai - 400 016. Tel. 022 24476800
Fax: 022 24476999 Email: futuristicsecuritesimiente@yahoo.in
Website: www.futuristicsecuritesimente.

Pair: 022 24476999 Email: tuturiss.

Website: www.futuristicscourifies.com
NOTICE
Pursuant to Regulation 47 Notice
Placer of the Company will be held on Wednesday,
May29, 2024at the registered office of the Company, inter alia to
consider and approve the Audited Financial Results of the Company
for the quarter and year ended March 31, 2024.

BY ORDER OF THE BOARD
FOR FUTURISTIC SECURITIES LIMITED
PRADEEP JATWAD
Place: Mumbai
PRADEEP JATWAD
Place: Mumbai
DIRECTOR
Pate: May 24, 2024
DIN: 00053991

COSMOS BANK
Correspondence Address - Horizon Building, 1st Floor, Ranade
& Gokhale Road Junction, Gokhale Road (North), Dadar (West),
Mumbai 400 1028. Phone No. 1022- 59476012/57/58

rest, cost and incidental charges thereon.
DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY (SECURED ASSETS)

SEGRIFTON OF IMMOVABLE PROPERTY (SECURED ASSETS)
All the Pieca and Parcel of property being residental permisses af Fish No.23, on 2nd toor,
Aving, admessuring area S20 sq. 1. Super Built Up or admessuring of 411.00 Sq. Pt. (e.
S116 Ngus, Ehwyender (East), Thane 401.105 and within the jurisdiction of Mint
Brayander Managed Courcil and registration and sub-depstation of skirch Brayander (East), Thane 401.105 and within the jurisdiction of Mint
Brayander Managed Courcil and registration and sub-depstation of skirch Brayander (East), Thane 401.105 and within the jurisdiction of Mint
Brayander Managed Courcil and registration and sub-depstation of skirch Brayander (East), Thane 401.105 and within the purisdiction of Mint
Brayander Managed Courcil and East-State and sub-depth scale and east-State State (East-State State S

Date: 22.05.2024 Place: Bhayander (East), Thane

Æ **Aarti Drugs Limited**

Cink: 137608MH98PL0055433
Regd G0T: Polit No. H188, MIDC, Targur, Village
Pantembib, Dist Paigher-410 Sis, Marchaethr 18th (202) 201 9025
Corp. Dit. Maherda holdaria Elata, Ground Fr. Polit N. 19b. D, Road No. 22 Son (Earl), Muncha-40012 Webbie: www.arishupus.com. Earl Dr. Investication@gardinus.com. NOTICE
(For the attention of Equity Shares of the Company) of the Demat Account of the investor Education and Protection Fund (EPF) Authority.

This NOTICE is published pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 (Acr) and with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit Transfer and Rehalm) Amendment Ruke, 2016 notified by Minstry of Corporate Affairs will effect from September 7, 2016 (*The Ruke") and subsequently amended vide notification dedict Potany 20, 2017 (*The Amendment Rukes") (collectively referred to as "the Fulls"). dated February 28, 2017 ("the Amendment Fulses") (collicitively referred to as "the Fulse"). The Rules, among to ther matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for sevent consecutive years or more in the name of Demat Account of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated individually, to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to the Demat Account of IEPF Authority under the sale fluids, for the Company has communicated individually, to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to the Demat Account of IEPF Authority under the sale fluids, for

taking appropriate action(s). The Company has uploaded full delais of such shareholders and shares due for transfert Dernat Account of IEFF Authority on the website in https://www.aartidrugs.co.in. Shareholder are requested to order to be web-link high-own authority.co. Indices phre/potine-are requested to order to be web-link high-own authority.co. Indices phre/potine-our contents/www-anticles/si-1128/lemini-115 to verify the delais of un-encasted divident and the shares salies be be transferred to be antactionary for the control of the contents of the control of

and the stares sale to be transferred to Bernal Account of IEEF Authority.

Shareholders may be that both the undermided dividend and the shares transferred to IEEF Authority/Demail Account including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEEF Authority after following the procedure prescribed by the Rufes.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to Deart Account of light Parthority, may not bett the original share conflicted(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-legotable. The shareholders may further one faith the details uploaded by the company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of the deplicates share certificately by the Company for the purpose of Instantis of shares to Demark Account of IEPF Authority pursuant to the Rules. Researched

satises to 'states to betties Account or LEFF. Auditority put seat to use ruse. Preset in or hat no claim shall be against the Company in respect of undiamed dividend and shart transferred to IEFF Authority pursuant to be said Rules.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholden by June 15, 3024 the Company shall, with a view to complying with the requirements see out in the Rules stranger the shares to Demat Account of IEFF Authority by the due date as or procedure stipulated in the Rules.

case shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may

in cases interiordists leave any queletes of the Sudgest intelled and one Pruless, they miss contact Company's Registers and Transfer Agents (RTA) all Link Intrine India Private Limited, Unit: Aarti Drugs Limited, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbal-400083. Tel:-022-49186000. Email: lepf.shares@linkintime.co.in For AARTI DRUGS LIMITED

PLACE: MUMBAI DATE: MAY 24, 2024

RUSHIKESH DEOLE COMPANY SECRETARY



BAYER CROPSCIENCE LIMITED

(Registered Office: Bayer House, Central Avenue, Hiranandani Estate, Thane - 400 607, CIN: L24210MH1958PLC011173)

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

(₹ in Millions) Quarter Ended Year Ended 31.03.2024 31.12.2023 31.03.2023 31.03.2024 31.03.2023 PARTICIII ARS UNAUDITED UNAUDITED UNAUDITED AUDITED AUDITED Total Income from Operations 7,915 9,549 9,825 51,397 1.054 Net Profit from ordinary activities (before tax and exceptional items) 1.242 1.921 9.414 8.863 Net Profit from ordinary activities before tax (after exceptional items) 1.054 1.242 1.952 9,414 9.901 Net Profit from ordinary activities after tax (after exceptional items) 960 931 1,585 7,405 7,582 Total Comprehensive Income for the period/ year 997 902 1.604 7.440 7.496 Equity Share Capital 449 449 449 449 449 Reserves (excluding Revaluation Reserve as per Balance Sheet) 28.046 26.672 Earnings Per Share (of ₹10/- each) basic and diluted (*not annualised) (in ₹) 21.36* 20.72* 35.27* 164.77 168.71

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended on March 31, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange website. ww.bseindia.com and on the Company's website www.bayer.in under investor relation section.

By Order of the Board

Simon Johannes Britsch Executive Director & Chief Financial Officer

LADDERUP FINANCE LIMITED

Ladderup Tel.: +91 i Piori, Hailmark Business Piaza, Sam Dyanesiwai wang, hak Hospital, Bandra (East), Mumbai - 400 051. India □ Fax: +91 22 4246 6364 □ CIN: L67120MH1993PLC07427 fo@laddenup.com □ Website: www.laddenup.com

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

Sr.	Particulare	Particulars Q				
No.	r articulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1,	Total income from operations (net)	362.48	336.11	336.67	1,261.70	1,117.81
2.	Net profit / (loss) for the period from ordinary activities (before tax, exceptional and/or extraordinary items)	89.35	104.53	14.27	214.64	(134.38)
3.	Net profit / (loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	89.35	104.53	14.27	214.64	(134.38)
4.	Net profit / (loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	(495.36)	141.51	2.45	(392.76)	(131.10)
5.	Total comprehensive income for the period {comprising profit/ (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)}	(47.28)	278.25	(271.77)	870.30	17.41
6.	Equity share capital (Face Value ₹10/- per share)	1,285.26	1,285.26	1,285.26	1,285.26	1,285.26
7.	Earnings Per Share (face value ₹ 10 each)*					
21572	(a) Basic (in ₹)	(4.38)	0.83	0.01	(3.90)	(1.00)
	(b) Diluted (in ₹)	(4.38)	0.83	0.01	(3.90)	(1.00)

Standalone Information :
 Quarter Ended
 Year Ended

 31.03.2024
 31.12.2023
 31.03.2023
 31.03.2024
 31.03.2023

 Audited
 Unaudited
 Audited
 Audited
 Audited
 (41.19) (36.38) (10.89) (111.67) (195.6 (558.50) (14.04) (23.74) (632.87) (163.7 (4.35) (0.11) (0.18) (4.92) (1.2

The above is an extract of the detailed format of Quarter and Year ended 31st March, 2024 Financial R with the stock set image in useful regulation 33 of the SERL (Litting (Oligations and Distance Requirements) and the SERL (Litting (Oligations and Distance Requirements) and the stock set image is useful to the stock set in the

For and on behalf of the Board

Place : Mumbai Date : 23" May, 2024



Tulasee

Regd. Off. & Fact.: Plot No. 4173 & 4115, Village Lohop, Lohop Chowk Rd., Tal. Khalapur - 410 202. Dist. Raigad. Maharashtra E-mai: Etalisaeebio@gmail.com Cini: 124115MH/1986PLC048126 EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR

Particulars	Quarter ending/ Current year ending 31/03/2024 Audited	Year to date figures/ Previous year ending for 31/03/2024 Audited	3 months
Total Income from operations	Audited	- Audited	- Auditou
Net Profit / (Loss) for the period			
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(2.65)	(13.42)	(1.96)
Net Profit / (Loss) for the period before Tax,			
(after Exceptional and/or Extraordinary items)	(2.65)	(13.42)	(1.96)
Net Profit / (Loss) for the period after Tax,			
(after Exceptional and/or Extraordinary items)	(2.65)	(13.42)	(1.96)
Total comprehensive Income for the period [Comprising Profit/			
(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income]	(2.65)	(13.42)	(1.96)
Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each)	583.60	583.60	583.60
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of the previous year	(487.57)	(487.57)	(474.82)
	(487.57)	(487.57)	(474.82)
Earnings per equity Share (of Rs.10/- each) (Not annualised)			
(a) Basic	-	-	
(b) Diluted		-	-

ote:

The above is an Extract of the detailed format of results for quarter ended on 31st March 2024 filed with the Stock Exchanges under Regulation. 33 of the SEBI (Listing Cibilgations and Disclosure Requirement). Regulation, 2015. It has full format of the statinosine quarterly results are available on the webside of SES ELI, (www.besinda.com) and the Company's webside(www.businda.com) and the Company's has adopted ND-AS beginning 01st April, 2017 with transition date 01st April, 2016.

transition date of scipini, 2016. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 24-05-2024.

By Order of the Board of Directors
For Tulasee Bio-Ethanol Ltd
Sd/

DIN: 01929335

Ambuja Cement

AMBUJA CEMENTS LTD.

adani

41st ANNUAL GENERAL MEETING

The 41st Annual General Meeting (7AM) of Ambuja Cements Limited ("Company") will be held on Wednesday, June 26, 2024 at 11:30 a.m. (IST) through Video Conference (VCV) / Other Audio Visual Means ("OAM") pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 and Circular No. 09/2023 dated September 25, 2023, Circular No. 10/2022 dated December 28, 2022, Circular No. 2/2020 at May 5, 2022. Circular No. 12/2021 dated May 5, 2022. Circular No. 12/2021 dated May 5, 2022, Circular No. 12/2021 dated May 5, 2022, Circular No. 12/2020 dated April 8, 2020 and Circular No. 12/2020 dated April 8, 2020 and Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and Circular No. 158INHO/CFD/CHD-2P/PC/RF/2023/167 dated October 7, 2023 read with Circular No. 58BINHO/CFD/CHD/CO056 dated May 13, 2022 and Circular No. SEBINHO/CDIPC/SP/CR/2023/CO056 dated May 13, 2022 and Circular No. SEBINHO/CDIPC/SP/CR/2023/CO056 dated May 13, 2022 and Circular No. 158INHO/CDIPC/CR/2023/CO056 dated May 13, 2022 and Circular No. 158INHO/CDIPC/CR/2023/CDIPC/CR/2023/CDIPC/CR/2023/CDIPC/CR/2023/CDIPC/CR/2023/CDIPC/CR/2023/CDIPC/CR/2023/CDIPC/CR/2023/CDIP

Members who have not registered their e-mail address, are requested to register the same at the earliest:

me at the earliest:
In respect of shares held in demat form – with their depository participants (DPs);
In respect of shares held in physical form – (i) by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent v.z. Link Intime India Private Limited, with details of biolio number, and self-attested copy of PAN card at Link Intime India Private Limited, Unit: Ambuja Cements Limited, C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vishtroli (West), Mumbai –4000830 Rf. (ii) by sending –mail to m. theighdsse@linkintime.co.in

Members holding shares in demat form can also send e-mail to aforesaid e-mail ID to register their e-mail address for the limited purpose of receiving the Notice of 41" AGM and Integrated Annual Report for the Financial Year 2023-24.

The Company will provide facility to Members to exercise their rights to vote by electronic means. The Company will provide facility to Members to exercise their rights to vote by electronic means. The instructions from the member of AGM through USCAMM and the process of e-voting the member in which Members holding shares in physical form or who have not registered their e-mail address can cast their vote through e-voting), will form part of the Notice of 41° AGM.

voting), will form part of the Notice of 41" ALAM.

Notice convening the 41" AGM and Integrated Annual Report for the Financial Year 202344 will also be available on the websites of the Company at <u>www.ambujacement.com</u> and of the stock exchanges viz., BSE and NSE at <u>www.bseindia.com</u> and <u>www.nseindia.com</u> in the conuse.

For, Ambuja Cements Limited

Place: Ahmedabad Manish Mistry Date: 24th May, 2024 Company Secretary Regd. Office: Adani Corporate House, Shantigram, Near Vaishno Devi Circle, S. G. Highway, Khodiyar, Ahmedabad – 382 421, Gujarat, India. | Phone No.: +9179-2656 5555 Fax No.: 079-2555 5429 | Website: www.ambujacement.com | CIN: L26942GJ1981PLC004717

Place: Thane Date: May 23, 2024

DIN: 09194547

financialexp.epapr.in

कोयना खोऱ्यात प्रचंड जमीनखरेदी

(**पान १ वरून**) तिघे सकृतदर्शनी दोषी दिसतात. यामध्ये नंदुरबारचे रहिवासी आणि सध्या अहमदाबाद येथे 'जीएसटी'चे मख्य आयक्त चंद्रकांत वळवी यांचा समावेश आहे. तसेच, अन्य दोन नावांबाबत मात्र प्रशासनाकडुन कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे. संवेदनशील क्षेत्रात कमाल मर्यादेपेक्षा अधिक जिमनीची खरेदी, त्यावर नियमबाह्य पद्धतीने बांधकाम, निसर्गातील हस्तक्षेप आदींबद्दल ये तिघांवर ठपका ठेवण्यात आला आहे. पुढील कारवाई या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी करणे अपेक्षित असले तरी त्याबाबत कारवाई करण्यावर अतिसंवेदनशील क्षेत्रात हा सर्व मर्यादा असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनीच म्हटले आहे. असल्याचे

उपस्थित होत आहेत. या व्यवहारात वळवी यांच्यासह आदित्य वळवी, अरमान वळवी, अनिल वसावे, प्रफुल्ल चंदन, ओमप्रकाश बजाज, दीपाली मुक्कावार, अरुणा बोंडाळ, राधा थांबदकोण, पीयूष बोगिरवार आदी १३ जणांचा सहभाग असल्याचे येथील सरकारी कार्यालयातून सांगण्यात आले. या सर्वांनी मिळन ही तब्बल ६४० एकर जमीन खरेदी केली. काहींनी या खरेदी केलेल्या जिमनीपर्यंत जाण्यासाठी रस्तेदेखील बनवले आणि त्यावर पक्क्या स्वरूपाची बांधकामे उभी ली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत ाणि निसर्ग-पर्यावरणदृष्ट्या

त्यामळे संभाव्य कारवाईच्या

परिणामकारकतेबाबत

आणि दोडणी गावातही कमाल जमीनधारणा कायद्याचे उल्लंघन झाल्याचे दिसते. अवैद्य बांघकाम, खाणकाम, जंगलतोडीमुळे पर्यावरणास घोका आहे. उचाट रोशे शासनाच्या जमिनीत अतिक्तमण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. यावर प्रशासनाने कारवाई करावी. ही जमीन शासनजमा करून घ्यावी. सहरादी व्याघ पकल्पाच्या गजीत 'बफर झोन'मध्ये असलेले बांधकाम पाडावे. - सुशांत मोरे, सहयाद्री वाचवा मोहिमेतील कार्यकर्ते

प्रकार सुरू झाल्याने त्याविरुद्ध ओरड सुरू झाल्यावर हे प्रकरण बाहेर आले. दरम्यान, याप्रकरणी अहवालात दोषी ठरविण्यात आलेले वळवी यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ग्रामस्थांचा उपोषणाचा दशारा

आमच्या वडिलोपार्जित जमिनी बळकाविणाऱ्या वळवी आणि त्यांच्या नातेवाइकांवर गुन्हा दाखल करावा. तसेच, आमच्या जमिनी परत कराव्यात', अशी स्थानिकांची मागणी आहे. वळवी ग्रामस्थांना धमकी देतात. ग्रामदैवताच्या दर्शनास येऊ देत नाहीत. अनेकांना त्यांच्या जिमनींचा मोबदलाही दिलेला नाही. येत्या ९ जूनपर्यंत आमच्या जिमनी परत न केल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन झाडाणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

करिअरच्या संधींचा भविष्यवेध आजपासून

(पान १ वरून) आहे. माटुंगा (प.) येथील दादर - माटुंगा सांस्कृतिक केंद्रात येत्या २५ व २६ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

दहावी - बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर करिअरच्या संधींचा . भविष्यवेध घेऊन अभ्यासक्रमाची निवड कशी करावी. याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही संभ्रम असतो. तसेच. या दरम्यान जसता. तस्य, जा प्रस्थान विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षा देण्याचेही वेध_्लागलेले असतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना नियोजनबद्ध अभ्यास, संयम, शिस्त,

गणित कसे जुळवावे, याबाबत तेजस्वी सातपुते आज (२५ मे) मार्गदर्शन करणार आहेत. तसेच स्वतःचा प्रवास मांडत विद्यार्थ्यांशी संवादही साधणार आहेत.

तेजस्वी सातपते या २०१२ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. नोव्हेंबरमध्ये मुख्य परीक्षा आणि मार्चमध्ये मुलाखत होऊन मे २०१२ मध्ये तेजस्वी सातपुते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यानंतर दोन वर्षे प्रशिक्षण घेऊन २०१४ पासून पोलीस खात्यात रुज झाल्या. प्रथम परतर येथे सहायक पोलीस अधीक्षक झाल्या. नंतर सीआयडीमध्ये, पुण्यात उद्या आयएएस अधिकारी मनुज जिंदल यांचे मार्गदर्शन

स्पर्धा परीक्षा वेण्यासाठी अभ्यासाचे नियोजन कसे करावे, नेमका किती आणि कसा अभ्यास करणे आवश्यक आहे. विविध क्षेत्रांसह दैनंदिन घडामोडींची माहिती कशी जाणून घ्यायची, दिवसभरातील वेळेचे गणित कसे जुळवून आणायचे, शारीरिक तेंदुरुस्तीसह मानसिक आरोग्य कसे जपावे, ताण कसा हाताळायचा. स्वतःची पडताळणी करून आत्मविश्वास कसा तान कर्ता साराज्यस्य, स्वराचा बर्चाज्यान करने नालास्याच करने देवायचा आदी विरोध गोष्टीबावत 'लोकस्ता मार्ग यशाचा' कार्यशास्त्र उद्या, २६ मे रोजी आयएएस अधिकारी मनुज जिंदल हे विद्यार्थ्याशी संवाद साधणार आहेत. मनुज जिंदल हे २०१७ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी गडचिरोली येथील भामरागड येथे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) आणि परिविक्षाधीन अधिकारी (पीओ), जालन यथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते 'ऍमएसआरडीसी'चे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत

उपायुक्त (वाहतूक नियंत्रण), त्या मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणून साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक, सध्या कार्यरत आहेत. तेजस्वी यांना २०२३

परस्कारानेही गौरविण्यात आले आहे. दलत्या तंत्रज्ञानाच्या जगात विविध क्षेत्रांतील स्पर्धा कमालीची वाढली आहे. या काळात विद्यार्थी व पालकांमधील संवादही महत्त्वाचा ठरतो. या ताणतणावाचे नियोजन कसे करावे आणि विद्यार्थी व पालकांचे नाते घट्ट होऊन कसा मनमोकळा संवाद झाला पाहिजे. याबाबत २५ मे रोजी डॉ. हरीश शेट्टी व २६ मे रोजी डॉ. राजेंद्र बर्वे मार्गदर्शन करणार आहेत. सध्या विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींमध्ये आमूलाग्र बदल घडन स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर 'लोकसत्ता मार्ग यशाचा' या

कार्यशाळेतील 'नव्या वाटा' या सत्राअंतर्गत यूट्यूब - समाजमाध्यमे या विषयावर सुकीर्त गुमास्ते, वित्तक्षेत्रातील संधींबाबत कौस्तुभ जोशी आणि एआय - कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत डॉ. भूषण केळकर मार्गदर्शन करतील. नवनवीन अभ्यासक्रम व विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींची ओळख विवेक वेलणकर करून देणार आहेत. कौशल्य विकास आणि त्यामधील विविध संधींबाबत महाराष्ट राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर मार्गदर्शन करतील. तर परदेशातील उच्च शिक्षणाच्य संधींबाबत बख्तावर कृष्णन संवाद साधतील.

मनुस्मृतीच्या गौरवीकरणाला शरद पवार, रामदास आठवले यांचा आक्षेप

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मंबर्ड : शालेय अभ्यासक्रमात मुद्धः राशिष अन्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा वापर करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, रिपब्लिकन पक्षाचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आक्षेप घेतला आहे.

राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीची ओळख करून दिली जाणार आहे. आपल्याला या निर्णयाची चिंता वाटते. विद्यार्थ्यांच्या मनात नको ते बिंबविण्याचा हा प्रयत्न आहे. या निर्णयाने राज्यघटनेसंदर्भात राज्यकत्यांची भूमिका स्पष्ट झाली. सरकारने आपली भमिका स्पष्ट करावी. अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. पुरोगामी संस्था-संघटना या निर्णयाविरोधात ठोस भूमिका घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आठवले गांचाही विगेध

राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमात 'मनस्मती'च्या श्लोकाचा वापर करण्यासंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयाची आपल्याला माहिती नाही. मनुस्मृतीने भारतीय समाजात स्पृश्य-अस्पृश्यता निर्माण केली. मनुस्मृतीच्या विरोधात देशाला मोठी

सामाजिक लढाई करावी लागली असून मनुस्मृतीच्या गौरवीकरणाला विरोध कायम आहे. अशी भमिका रिपाइं अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केली.

भाजपचा डाव : गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान रद्द करून देशात मनुस्मृती लागू करण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व माजी शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश केल्यास रस्त्यावर उतरून आंदो करू असा इशारा त्यांनी दिला.



BAYER CROPSCIENCE LIMITED

gistered Office: Baver House, Central Avenue, Hiranandani Estate, Thane - 400 607, CIN: L24210MH1958PLC011173)

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

(₹ in Millions)

		Quarter Ended			Ended
PARTICULARS	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED	AUDITED
Total Income from Operations	7,915	9,549	9,825	51,032	51,397
Net Profit from ordinary activities (before tax and exceptional items)	1,054	1,242	1,921	9,414	8,863
Net Profit from ordinary activities before tax (after exceptional items)	1,054	1,242	1,952	9,414	9,901
Net Profit from ordinary activities after tax (after exceptional items)	960	931	1,585	7,405	7,582
Total Comprehensive Income for the period/ year	997	902	1,604	7,440	7,496
Equity Share Capital	449	449	449	449	449
Reserves (excluding Revaluation Reserve as per Balance Sheet)				28,046	26,672
Earnings Per Share (of ₹10/- each) basic and diluted (*not annualised) (in ₹)	21.36*	20.72*	35.27*	164.77	168.71

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended on March 31, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.bayer.in under investor relation section.

By Order of the Board

Place: Thane Date: May 23, 2024

Simon Johannes Britsch

Executive Director & Chief Financial Officer DIN: 09194547

SHAREKHAN LIMITED

		Standalone							
s.	Particulars	Quarter	ended	Year	ended				
No.		31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.2023				
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)				
1.	Total Income	4,573	2,875	15,114	11,540				
2.	Net Profit / (Loss) for the period before tax (before Exceptional and/or Extraordinary items)	1,214	483	3,208	2,252				
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,214	483	3,208	2,252				
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	939	369	2,418	1,709				
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit after tax and Other Comprehensive Income (after tax)]	943	372	2,412	1,715				
6.	Paid up Equity Share Capital	587	587	587	587				
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	18,050	15,638	18,050	15,638				
8.	Securities Premium Account	4,093	4,093	4,093	4,093				
9.	Networth	18,637	16,225	18,637	16,225				
10.	Outstanding Debt	28,472	16,642	28,472	16,642				
11.	Outstanding redeemable preference shares	-	-	-	-				
12.	Debt Equity ratio	1.53	1.03	1.53	1.03				
13.	Earnings Per Share (before and after extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic / Diluted (in Rs.) (not annualised)	15.98	6.28	41.18	29.09				
14.	Capital Redemption Reserve	30.00	30.00	30.00	30.00				
15.	Debenture Redemption Reserve	-							
16.	Debt Service Coverage Ratio	0.06	0.05	0.17	0.18				
17.	Interest Service Coverage Ratio	2.98	2.29	2.69	3.47				

SHAREKHAN LIMITED

		Consolidated		
S. No	Particulars	Year ended		
No.		31.03.2024	31.03.2023	
		(Audited)	(Audited)	
1.	Total Income	15,995	12,551	
2.	Net Profit / (Loss) for the period before tax (before Exceptional and/or Extraordinary items)	3,476	2,096	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,476	2,096	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,601	1,511	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit after tax and Other Comprehensive Income (after tax)]	2,599	1,519	
6.	Paid up Equity Share Capital	587	587	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	19,038	16,439	
8.	Securities Premium Account	4,093	4,093	
9.	Networth	19,625	17,026	
10.	Outstanding Debt	28,472	19,048	
11.	Outstanding redeemable preference shares			
12.	Debt Equity ratio	1.45	1.12	
13.	Earnings Per Share (before and after extraordinary items) (of Rs.10/- each) Basic / Diluted (in Rs.) (not annualised)	44.28	25.72	
14.	Capital Redemption Reserve	30.00	30.00	
15.	Debenture Redemption Reserve		-	
16.	Debt Service Coverage Ratio	0.18	0.17	
17.	Interest Service Coverage Ratio	2.68	2.73	

ALKYL अल्कील अमिन्स केमिकल्स लिमिटेड



... आगामी एजीएमची सचना, वार्षिक अहवाल आणि पढे होणारा अन्य पत्रव्यवहार इलेक्टॉनिक पद्धतीने प्राप्त होण्यासाठी ज्यांनी त्यांच्य ई-मेल आयडी, मोबाइल क्र., बँक खाते तपशील इत्यादींची नोंद/ सुधारित केलेला नाही त्यांना खालील पद्धतीचा वापर करून नोंद सधारित करण्याची विनंती करण्यात येत आहे.

. अग्रत्यक्ष स्वरूपात भाग धारणा | तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट (डीपी) यांच्याद्वारे सुचविलेल्या प्रक्रियेनुसार तुमच्या डिमॅट

पुमच्या डिपॉडिस्टी पार्टिसिम्टर (श्रीप) बंच्याहार स्वाविक्टेब्या प्रक्रिकेत्यास तुमच्या डिपंट खालामको तर्वाधिकाची संद्रम् सुबार्ट कर स्वत्यास ग्रीहक प्राथम हिन्दर बंच्याका है विशेष्ठ कंच्याका है विशेष्ठ कंपनी प्रोत्तर प्रमंत्री आव्यासकार १ आणि करम्बर करम्या आव्यासकार सिंग्सिक स्वत्या सेवी सिंग्सिक प्रमानकार आय्यासकार १ आणि करम्बर करम्या अव्यासकारी हैं। दिव्यासिक गोलिक १, २०११ अनुबार अन्य अर्जास्त हारपोल जीट मुम्पारिक स्वय्यास ग्या संबंधित अर्ज कंपनीयों https://dki.bulmines.com/invsstors-type/invsstor-center या संवत्यकारय उपलब्ध आहे. कंपनीच्या https://dki.yulamines.com/up-content/uploads/2024/03/SEBIF-ZAO_Invstor-Service-Requests.pdf वर्षाय प्रकेषनेन्द्रली आस्वक कोरचनचारित्रील संवर्ध पेता वेहंळ.

अन्तर-ठात आहेल्य फेरफसासा सेची पीरफल दिविकीत नोवेंचा २, उर्दर प्रत्या अनुगंत प्राथम स्वरूप अभ्यान आहेल्य फेरफसासा सेची पीरफल दिविकीत नोवेंचा २, उर्दर प्रत्या अनुगंत प्रथम स्वरूप प्रायम करायाच्या धाराधारकीत किरानी करायान मेंने का से भी होता है। यह भी होता है जो उर्दे के खाते तथरील आणि सर्विच्या न्युनसार आहेंद्र केले सम्बन्धा आहे था होता होता है। यह अपने प्रदान प्रतान प्रतान प्रतान प्रतान प्रतान प्रतान प्रतान प्रतान कर स्वरूप अपने अन्तर स्वरूप अपने प्रतान प्रतान प्रतान कर स्वरूप प्रतान प्रतान कर स्वरूप कराया करा

वार्षिक घोषणा, <u>https://liiplweb.linkinime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html</u> वरील लिंकवर बुधवार, जुन २६, २०२४ पर्यंत किंवा त्यापुर्वी क्लिक करून स्रोतावर कर कपात न केल्याचा लाभ प्राप्त करता वेईल. भागधारकांना https://liiphweb.linkinime.co.in/formsrcg/submission-of-form-15g-15h.html भागधारकांनी बुधवार, २६ जून, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी उपरोक्त घोषणा आणि कागदपत्रे सादर करावीत.

अल्कील अधिना केधिकला लिधिटेडकरित

चिंतामणी डी. थत्ते महाव्यवस्थापक (विधि) आणि कंपनी सचिव

Crompton

क्रॉम्स्टन ग्रीव्हज कन्डयुम्स इलेक्ट्रिकस्स लिमिटेड सीम्रायलः वृहश्९० व्यापय० १५ पीक्सिके १२५४ क्रामांकव : देवर १, मीका मानक, देवर पित्र, प्रीवनस्ता विवास पार्क, एक. मी. एस. मार्ग, कुर्ला (१), मुंबर्र-४०० भारत टीक्टर : १९-१२-२१-१६४० ८९१६ क्या : १९-२२-२१-६४० ८४२.

्या थानाव सात्रा वात व्या विश्व अधिक कातावाधिकांता प्रदान आधीन वे वया न काता वादिक हो। इंटिंट अकात्रात्मके कातावाद्याच्या तार्युचीय सम्बादित आधी, जोन सदर भाषांत्रे व वया न काता विशेष हो। इंटिंट अकात्रात्मके व्यावस्था किया सीतिक क्षित्रकारणा किया सीतिक हो। स्वावस्था किया नार्याचारणा किया सीतिक क्षार्यक्रमकारणा किया दिवार आहे किया वार्याचार कात्रात्मका व्यावस्था किया सार्याचारणा कार्याच्या कार्याच्याच कार्याच्या कार्याच्याच कार्याच्याच कार्याच कार्याच कार्याच कार्याच्याच कार्याच कार्याच

नदर्शकृत पंपायत कथानकराणा परणवार करा आह. करनेने संविद्या भाषायतं , जावे राज्या कथा ता वर्णकरिता दाया न करता पहुन आहेता आणि जाये पात्र आवर्रीयरूर डिपट अकाउन्टमार्थ स्थानंत्रणामहिता नियम आहेत, संपूर्ण तपसीवरहृत <u>https://www.crompton.co.in/pages/investors-relations</u> <u>State-bolder/Resources</u> यो कथावार-प्रयूच अपगांक केत्र आहे. तेरिका प्राथायकांत्र विस्ती करण्यात्र तेत्र , त्येनी आयरिक्ट चिटें अकाउन्टमार्थ स्थानीयणामहिता यह आरोलेल्य प्रयोग तपसीवर पहाळाडून पहाला.

गण्यन्य रखानाराणाकाराता पात्र असराव्याचा माणावा वपसाव्याच्यास्त्रम् आलावा. रकानी बाआधिक नीर्द च्यावी की, कंपनीद्वारा विच्या वेबसाइटवर अपरावेड केल्यानुसार संबंधित भागधारकांचा : अकाक-ट्याच्ये भागांच्या स्थानंतरणाच्या हेतुप्रीत्यर्थ कंपनी/ कॉपीरेट ॲक्स्टानद्वारा नवीन प्रमाणपत्रांच्या निर्ममना

मान्यामा परेल. प्राप्त मान्याक प्रथम सिमार्गिटेजा सर्वाती खातेपारकाच्या को मूळ कंनाएत पेक नमूद करना सम्पत्तिर पुरस्त्रे कारराज्ञीसम् एवर्मनुमार गोर्गियानीच भारतेले इन्तेस्टरा सर्विता विकोश दर्शी असरासाआ २, पर्की असरासाआ २, पर्की नं, एसएस एक्टी अपने असरासाथ २, व्यवस्थित पर केलेले इ.सी सहाद करना कंपाती, कंपातीय विकास उत्तर कर सरकारित. प्रमोतानीमा विविद्यक्षेत्र लेखी विनोगी पाठपूर गर्याच्या द्यात केलेला लामीसास द्यात कर सरकारित.

लगाता त्यानेश्वक उच्छा लगाता वायुन्त स्थापा यात्र न कारणात वायां क्या कर सामाजित.

त विस्ति पर्योग मित्रामि (अभ्य क्यातातात्वक मित्राम्वादान विस्ति स्थापा विस्ति स्थापा सामाजित सामा

अंतिर्देश्य को निर्माण करणाव विशेष ध्यानांच्य करणाव नीतर त्या प्रमाण्यते, यो वाच्यावसंध्या मात्रे नीत्योकृत आहेत, रद व सद्याद्वी व स्वयाध्याल सम्बन्धाल तेया आहेत. विशेष स्वयाध्या आस्त्रेल्या वार्मावस्थितः कंपनी द्विचिद्धार्टिन कर्कारेट कारणाई करणाव व प्रणावसंख्या प्रार्थ अक्तवन्यनो पृद्धा या ना बात्र करणाव स्वयाध्याल अस्त्रेल अस्त्रीरिक्त के स्वरंद प्रयान कारणांच्या करणांच्या करणांच्या प्रार्थ अक्तवन्यनो पृद्धा याची विश्वासंख्या स्वरंती प्रदर्भ के स्ववास्थाल, यत्र केकस्त्रीयो अनुसानन हार्माच्ये आहे, नामा करणाव नेत्या आहे. अस्त्रीरिक्त प्रमान स्वरंती प्रदर्भ करणांच्या मात्रे करणांच्या अस्त्रीत्य अस्त्रीत्य करणांच्या अस्त्रीत्य अस्त्रीत्य करणांच्या स्वरंति अस्त्रीत्य स्वरंतीय करणांच्या स्वरंति करणांच्या स्वरंतीय स्वरंती

सर दावा करणसार हरकरार आता. आवासरकांत्र विषयाओंन प्रकरणावावत कोमतीती. रांका असल्यास किंवा सातव्य हवे असल्यास, ते. संगर्क साथु राकतील: कंपनीचे रॉन्स ट्रान्मस एनन्द्रम, केमिन टेम्नोलॉमीस लिमोर्टेड, पुनिद: क्रॉम्प्टन ब्रोव्ड्स कन्द्रमार हलिंब्ह्रकल्या लिमोर्टड, सेलीन्सर टॉवर बी. प्लॉट नी. डर बार्योजीवली, फारनान्शियल डिस्ट्रिक्ट, नातकमपुडा, सेरिलिंगमपल्ली, हैदराबाद-५०००३२, फोन : १८००३०९४००१,









ORGANIC COATINGS LTD. (CIN L24220MH1965PLC013187)

Registered Office: Unit No 405, Atlanta Estate Premises Co-Op.Soc. Ltd. Vitth Bhatti, Goregaon (East), MUMBAI - 400 063.

Email ID for Investor's Grievances - organiccoatingsltd@organiccoatingsltd.com Website: www.organiccoatingsltd.com STATEMENT OF AUDITED RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON

31ST MARCH, 2024 Rs. In Lakhs, except for Earning Per Sha
 Quarter ended
 Year Ended
 Quarter ended
 Year Ended

 31.03.2024
 31.03.2024
 31.03.2023
 31.03.2023
 (Audited) (Audited) (Audited) 1 Total income from operations (net) 904.60 2,689.91 594.36 2,306.18 Net Profit / (Loss) for the period (before tax. Exceptional and/or Extraordinary items) (95.04 (47.35 4.01 22.41 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items*) 22.4 (47.35 4.01 (95.04 4 Net Profit / (Loss) for the period after tax (afte Exceptional and/or Extraordinary items*) 22.41 (47.35) 4.01 (95.04 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)] (49.22 4.99 (94.06 6 Equity Share Capital 767.46 767.46 767.46 767.46 7 Reserves (excluding Revaluation Reserve) as showr in the Audited Balance Sheet of previous year

8 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (835.13) (785.91) Basic 0.29 (0.62)0.05 (1.24)

Diluted:

1) * The figures of current quarter and quarter ended 31st March, 2023 are the balancing figures between audited figures of the full financial year ended 31st March, 2024 and 31st March, 2023 respectively and the published year to date figures upto this quarter ended 31st Debermier, 2023 and 31st Debermier, 2023 respectively, which were subjected to limitted review.

0.29 (0.62)

- 2) The above is an extract of the detailed format of Annual Financial Results filed with BSE Ltd. under Regulation 33 of the SEB (Listing and Other Disclosus Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the Stock Exchange widetalse (www.bseindia.com) and Company's weekstels: www.organicoatingstid.com
- 3) * Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules

Ajay R. Shah

0.05 (1.24)

Place : **Mumbai** Dated : **23/05/2024**

EUROTEX INDUSTRIES AND EXPORTS LIMITED

Office: 1110, Raheja Chambers, 11th Floor, 213, Nariman Point, Mumbai - 4t Tel.: 022 6630 1400 • Fax: 022 2204 4139 • Website: www.eurotexgroup.in E-Mail: eurotex@eurotexgroup.com • CIN: L70200MH1987PLC042598

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024

Quarter Quarter Quarter Sr.

No	•	ended 31/03/2024	ended 31/12/2023	ended 31/03/2023	ended 31/03/2024	ended 31/03/2023
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from operations (Net)	154.60	32.70	624.51	291.68	796.66
2	Net Profit/(Loss) from Ordinary Activities after tax	(94.92)	(196.42)	369.52	(653.43)	(256.78)
3	Net Profit/(Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(94.92)	(196.42)	369.52	(653.43)	(256.78)
4	Total Comprehensive Income for the period after tax (after extraordinary items)	(145.53)	(222.83)	162.12	(689.68)	(306.57)
5	Equity Share Capital	874.02	874.02	874.02	874.02	874.02
6	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in balance sheet of previous year)				(3,590.47)	(2,900.81)
7	Earning Per Share (before Extraordinary items) (of ₹ 10 each) Basic & Diluted (in ₹)	(1.08)	(2.24)	4.22	(7.47)	(2.93)
8	Earning Per Share (after Extraordinary items) (of ₹ 10 each) Basic & Diluted (in ₹)	(1.08)	(2.24)	4.22	(7.47)	(2.93)

- tote:

 The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Audited Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's Website
- This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 and Companies (Indian Accounting Standard) Accounting Rules, 2016.
- Previous periods' figures have been regrouped / rearranged, wherever considered necessary to make them comparable to current period's presentation.

For Eurotex Industries and Exports Limited

Place: Mumbai Date: 24th May, 2024

K. K. Patodia Chairman and Managing Director (DIN: 00027335)

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large, we are investigating the title of Happy
Life 'A' Co-operative Housing Society Ltd. (MUMW/MINSG9/9792006-2007),
having its registered office at Sindhu Bang 'A', F.P. No. 100, Tituk Road, Ghatkopar
(E), Mumha-4007, who have resolved one intri no a Development Agreement
with our client, Savry Infrastructure Prt. Ltd., in respect of development of their
property as more particularly described in the SCHPEULE hereunder written.
All those persons having any right, title, interest, by way of sale, exchange,
assignment, gift, bequest, lease, such bases, tenange, such-hampor, leave and
license, coverant, mortgage, charge, trust, inheritance, succession or contract or
memorandum of understanding, assemner, right of vay, occupation, possession,
reservation, development rights, TSI consumption or otherwise howsoever in the
said property or and to charship parehilippurnanta do, zin, within 14 days
from the date of publication of this notice, falling which, the claim if any shall
deemed to have been vaived and we will issue the title certificate without any
reference to such claim or demand.

reference to such claim or demand.

**HE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

All that piece and parcel of and sufficiently entitled to all that piece and parcel of
the barrier Felho. 100 of TE-Scheme III, willage (bristopar. Tables Kurfa Murnals
Suburban District, admessingin 5.488.30 s.g. mt., along with 11 buildings
standing thereon, studied at Tills Read (Dashopar (E) Murbal ±400 077 and
bounded as follows: On or towards the North by-Prot Nos. 101, 102, 103, 104 and
bounded as follows: On or towards the Subush 109, 104 and 109, 00 mt.

Strimmad Ramchandra Road. On or towards the West by-Tilak Road Mumbai dated this 25th day of May, 2024.

Partner
Advocates & Solicitors
Fort Chamber "C", 2nd Floor,65, Tamarind Lane, Fort,Mumbai - 400 023

WINMORE LEASING & HOLDINGS LTD e: Ashiana 69-C Bhulabhai Desai Road Mumbai - 400 026 Fel. No.: 0 E-mail Id: <u>ho@hawcoindia.com</u> CIN No.: 167120MH1984PLC272432 Website: <u>www.winmoreleasing</u>andholdings.com Mumbai – 400 026 Tel. No.: 02 o.: L67120MH1984PLC272432:

		STANDALON	E	CONSOLIDATED			
Particulars	3 months ended 31/03/2024	3 months ended 31/03/2023	Year ended 31/03/2024	3 months ended 31/03/2024	3 months ended 31/03/2023	Year ended 31/03/202	
	Audited	Audited	Audited	Audited	Restated	Audited	
Total income from operations	6.95	6.27	26.54	2,468.39	2,308.35	15,472.5	
Net Profit/ (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(626.00)	(590.80)	(619.03)	(13.48)	(380.49)	1,673.8	
Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(626.00)	(589.50)	(619.03)	(20.64)	(379.19)	(1,393.59	
Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(626.48)	(590.36)	(621.26)	(21.12)	(386.20)	(1,395.82	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(637.12)	(639.41)	(575.07)	(34.91)	(434.89)	(1,354.69	
Equity Share Capital	99.89	99.89	99.89	99.89	99.89	99.8	
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-		-		
Earnings Per Share (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted	(62.72)	(59.10)	(62.19)	(2.11)	(38.66)	(139.73	

ARCO LEASING LIMITED

Registered Office: Plot No. 123, Street No. 17, MIDC Marol, Andheri (East), Mumbai - 400093. Tel.: +91-22-28217222 • Email: arcoleasingltd@gmail.com

101.	CIN: L	.65910MH			ggiriai i. ooi					
EXTRACT OF AUDITED FINANCIA	L RESU	LTS FOR	THE QU	ARTER	AND YEA	R ENDE	D MARC	H 31, 202	4	
										ts. In Lakhs
			Standalone					Consolidate	d	
Particulars		Quarter Ende	d	Year	ended		Quarter Ende	d	Year e	nded
	31.03.2024 Audited	31.12.2023 Un-Audited		31.03.2024 Audited	31.03.2023 Audited		31.12.2023 Un-Audited		31.03.2024 Audited	31.03.202 Audited
Total Income from operations		-	19.00		19.00	3.65	3.75	21.07	14.85	21.07
Other Income	0.38	0.30	0.29	1.28	1.13	0.38	0.30	0.29	1.28	1.13
Total Income	0.38	0.30	19.29	1.28	20.13	4.03	4.05	21.36	16.13	22.20
Net Profit / (Loss) for the year (before Tax, Exceptional items)	(1.39)	(3.76)	13.88	(10.55)	8.64	(38.82)	(0.48)	14.71	(37.25)	9.34
Net Profit / (Loss) for the year before tax (after Exceptional items)	(1.39)	(3.76)	13.88	(10.55)	8.64	(38.82)	(0.48)	14.71	(37.25)	9.34
Net Profit / (Loss) for the year after tax (after Exceptional items)	(1.39)	(3.76)	11.78	(10.55)	6.54	(36.12)	(1.30)	12.43	(37.25)	7.06
Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the year and other comprehensive income]	(1.39)	(3.76)	11.78	(10.55)	6.54	(36.12)	(1.30)	12.43	(37.25)	7.06
Paid up Equity Share Capital (Face Value: Rs 10 per share)	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01
Other Equity (excluding revaluation reserves)				(54.13)	(43.58)				(81.28)	(44.03)
Earnings Per Share (Basic) (Rs)*	(0.58)	(1.57)	4.91	(4.39)	2.72	(15.04)	(0.54)	5.18	(15.51)	2.94
Earnings Per Share (Diluted) (Rs)*	(0.58)	(1.57)	4.91	(4.39)	2.72	(15.04)	(0.54)	5.18	(15.51)	2.94
(*Not Annualised)										

the above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on May 23, 2024.
The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on May 23, 2024.
The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Audited Francial Results and evaluation of the School Charles, besinded som.

The Audit Committee of the School Charles, besinded som.

For and on behalf of the Board of Directors NARENDRA RUIA Chairman/Director DIN: 01228312



BAYER CROPSCIENCE LIMITED

Date: 23.05.2024 Place: Mumbai

(Registered Office: Bayer House, Central Avenue, Hiranandani Estate, Thane - 400 607, CIN: L24210MH1958PLC011173)

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

(₹ in Millions)

		Quarter Ended			Year Ended		
PARTICULARS	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023		
	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED	AUDITED		
Total Income from Operations	7,915	9,549	9,825	51,032	51,397		
Net Profit from ordinary activities (before tax and exceptional items)	1,054	1,242	1,921	9,414	8,863		
Net Profit from ordinary activities before tax (after exceptional items)	1,054	1,242	1,952	9,414	9,901		
Net Profit from ordinary activities after tax (after exceptional items)	960	931	1,585	7,405	7,582		
Total Comprehensive Income for the period/ year	997	902	1,604	7,440	7,49		
Equity Share Capital	449	449	449	449	449		
Reserves (excluding Revaluation Reserve as per Balance Sheet)				28,046	26,672		
Earnings Per Share (of ₹10/- each) basic and diluted (*not annualised) (in ₹)	21.36*	20.72*	35.27*	164.77	168.7		

Place: Thane Date: May 23, 2024

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended on March 31, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange website -www.bseindia.com and on the Company's website www.bayer.in under investor relation section.

By Order of the Board

Executive Director & Chief Financial Officer

DIN: 09194547

Particulars	Quarter Ended 31st March-2024	Year Ended 31st March-2024	Quarter Ended 31st March-2023
(Refer Notes Below)	(Audited)	(Audited)	(Audited)
Total Income From Operation (Net)	46.59	184.48	45.92
Net Profit /(Loss) From Ordinary Activities Before tax	8.36	(132.49)	5.17
Net Profit /(Loss) for the period after tax (after extraordinary item)	21.02	(124.36)	10.22
Total Comprehensive Income for the period (IX+X)(Comprising Profit (Loss) Earnings per equity share	21.02	(124.36)	10.22
(1) Basic	0.40	(2.35)	0.19
(2) Diluted	0.40	(2.35)	0.19

SAKUMA EXPORTS LIMITED

Registered Office: A-301, Aurus Chambers, S.S. Amrutwar Lane, Worli, Mumbai - 400 013 CIN: L51909MH2005PLC155765 Phone: 022-2499 9021/022-2499 9022

Website: www.sakumaeportalid.com

Motice instruction of companyeeuing spikenimeeportalid com

Notice instruction of the Company is spikenimeeportalid or e-voting for

SAKUMA EXPORTS LIMITED (the Company) is scheduled to

be held from MAY 28, 2024 at 9:00 a.m. and will end on JUNE

2, 2024 at 15:00 a.m., the Postal Ballot Notice will be sent to all

the Members, whose names appear in the Register of Members /

List of Beneficial Owens as recolored from Depositions as on

sarvices of NSDL to provide e-voting facility to all its members in

respect of businesses by passing resolution through postal

ballot ("Postal Ballot") only through remote e-voting. This

intrination is also available on the website of the Company, SSE

SE. //www.sakumaexportsltd.com/announcements.html For SAKUMA EXPORTS LIMITED

(Saurabh Malhotra) Managing Director DIN: 00214500

10 TATA

TATA INVESTMENT CORPORATION LIMITED

ne Building, 10 Veer Nariman Road, Mumbai Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 7917

CIN: L67200MH1937PLC002622 e-mail ticl@ta vw.tatainvestment.com

Statement of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2024

Γ	Particulars			Standalone					1		
			Quarter ended			Ended	Quarter ended			Year Ended	
L		31-03-2024	31-03-2023	31-12-2023	31-03-2024	31-03-2023	31-03-2024	31-03-2023	31-12-2023	31-03-2024	31-03-2023
1	. Total Income	55.89	41.17	31.68	325.31	288.34	57.46	30.90	51.62	385.95	277.72
2	. Net Profit for the period before Tax	48.22	35.55	25.39	292.71	258.55	72.21	24.39	59.72	405.94	272.28
3	. Net Profit for the period after Tax	35.26	31.17	24.08	283.91	240.90	60.47	19.91	53.24	384.96	251.75
4	. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit										
	after tax and Other Comprehensive Income (after tax)]	1,982.84	(175.27)	4,194.89	10,532.60	147.68	2,009.32	(187.02)	4,224.95	10,637.04	158.22
5	. Equity Share Capital	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60	50.60
6	. Earnings Per Share (before and after extraordinary items)										
	(of Rs.10/- each)	1									
L	Basic / Diluted (in Rs.)	6.97	6.16	4.76	56.11	47.61	11.95	4.01	10.52	76.09	49.78
MI.	atas.										

			Quarter ende	1	Year I	Ended
1.		31-03-2024	31-03-2023	31-12-2023	31-03-2024	31-03-2023
	Total Equity (post tax) (Rs. in crores)	29,692.00	19,402.25	27,709.16	29,692.00	19,402.25
	Total Equity per share (post tax)	5,869	3,835	5,477	5,869	3,835

- The Board of Directors at its meeting held on 23rd May, 2024, has recommended a dividend of Rs. 28.00 (280%) per Ordinary share of Rs. 10.00 each representing 50% of Profit After Tax
- The above is an extract of the detailed format of quarter and year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosur Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter / year ended Financial Results are available on the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com and also o Company's website www.tstailnewstement.com.

Tata Investment Corporation Limited

(Rs. in crores

Mumbai, 23rd May, 2024

WINMORE LEASING & HOLDINGS LTD

Regd. Office: Ashiana 69-C Bhulabhai Desai Road Mumbai – 400 026 Tel. No.: 022-23686618
E-mail lid: bng6haxcindla.com (IN No.: 167120MH1984PC(272432;
Website: www.winmoreleasingandholdings.com

		STANDALON	E		(Rs. in Lakhs) CONSOLIDATED						
Particulars	3 months ended 31/03/2024	3 months ended 31/03/2023	Year ended 31/03/2024	3 months ended 31/03/2024	3 months ended 31/03/2023	Year ended 31/03/2024					
	Audited	Audited	Audited	Audited	Restated	Audited					
Total income from operations	6.95	6.27	26.54	2,468.39	2,308.35	15,472.52					
let Profit/ (Loss) for the period (before tax, exceptional and/or Extraordinary items)	(626.00)	(590.80)	(619.03)	(13.48)	(380.49)	1,673.83					
let Profit/ (Loss) for the period before tax after Exceptional and/or Extraordinary items	(626.00)	(589.50)	(619.03)	(20.64)	(379.19)	(1,393.59)					
let Profit/ (Loss) for the period after tax after Exceptional and/or Extraordinary items	(626.48)	(590.36)	(621.26)	(21.12)	(386.20)	(1,395.82)					
Total Comprehensive Income for the period Comprising Profit/ (Loss) for the period after tax) and other Comprehensive Income after tax)	(637.12)	(639.41)	(575.07)	(34.91)	(434.89)	(1,354.69)					
quity Share Capital	99.89	99.89	99.89	99.89	99.89	99.89					
teserves (excluding Revaluation Reserve) is shown in the Audited Balance Sheet of the previous year		-	-		-	-					
arnings Per Share (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted	(62.72)	(59.10)	(62.19)	(2.11)	(38.66)	(139.73)					

TIME?

	TOR THE QU	,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	IND I LANG	LINDLD 0	1 111/11/0	11, 2027			c mi Lukiiaj
S	Particulars			dalone			Conso	lidated	
No.	1 articulars	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended
		31.03.2024	31.03.2023	31.03.2924	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.83.2023
1		(Audited)	(Audied)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total income from operations	78,761	67,003	263,304	224,250	139,432	119,238	499,250	428,944
2	Net Profit for the period after tax	5,458	4,093	15,950	11,122	9,235	6,357	31,044	21,904
3	Total Comprehensive Income	5,454	4,092	15,946	11,121	9,236	6,281	31,082	22,233
4	Equity Share Capital (Face Value of ₹ 1 each)	2,269	2,261	2,269	2,261	2,269	2,261	2,269	2,261
5	Reserves (excluding Revaluation Reserve) as			174,551	161,230			252,775	224,437
	per Audited Balance Sheet of the previous year								
6	Earnings Per Share (Face Value of ₹ 1 each)								
	a. Basic	2.41	1.81	7.04	4.92	4.08	2.81	13.71	9.69
	b. Diluted	2.40	1.80	7.02	4.89	4.07	2.80	13.67	9.64
7	Net Worth excluding Revaluation reserve	176,820	163,491	176,820	163,491	255,044	226,698	255,044	226,698
8	Outstanding Debt	70,009	74,855	70,009	74,855	74,461	81,025	74,461	81,025
9	Debt Equity Ratio	0.40	0.46		0.46	0.29	0.36	0.29	0.36
10	Debt Service Coverage Ratio	1.79	6.26	2.91	2.21	3.62	5.21	4.01	2.73
26.6	Internal Coming Common Patie	2.40	0.00	2.50	0.00	0.00	E 04	2.05	6.60

Place : Mumbai Date : 23rd May 2024

ASHIANA AGRO INDUSTRIES LIMITED

Reg. Office: No.34, Andai Nagar, Isalucnetry Chartam, Kancheepuram Isalus,
Kancheepuram Distr. 631551 (Tamil Nadu) Tel No.: +91-44-28344820, Website: www.aail.in
Extract of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2024

SI.	Particulars	(Quarter Ender	ı	Year	Ended
No		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
		31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
1	Total Income from Operations Including Other Income (Net)	28.56	30.88	22.46	115.80	102.13
2	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional Items and / or Extraordinary items)	5.63	4.83	1.72	12.93	(2.64)
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional Items and / or Extraordinary items)	5.63	4.83	1.72	12.93	(2.64)
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional Items and / or Extraordinary items)	5.13	4.83	1.72	12.43	(2.64)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit /(Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)	5.13	4.83	1.72	12.43	(2.64)
6	Equity Share Capital (Face Yalue of Rs.10/- per share)	460.00	460.00	460.00	460.00	460.00
7	Reserves (exduding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year	-	-	-	(206.88)	(219.31)
8	Earning Per Share (EPS) (in Rs.) (Face Value of Rs.10/- each)					
	(a) Basic and diluted EPS before Extraordinary items	0.11	0.11	0.04	0.27	(0.06)
	(b) Basic and diluted EPS after Extraordinary items	0.11	0.11	0.04	0.27	(0.06)
Note	s: 1) The above results were reviewed by the Audit Committee and	approved by th	e Board of Dire	ctors in their m	eeting held on	May 24 2024

(c) The advice is all extract or the detailed or the detailed of the detailed of the detailed related in the detailed of the detailed related in the detailed related related in the detailed related related in the detailed related related related in the detailed related related in the detailed related in the detailed related related

Place : Chennai Date : 24.05.2024

S

युरोटेक्स इंडस्ट्रीज ॲण्ड एक्सपोर्टस् लिमिटेड

नों. कार्यालय : ११९०, रहेवा चेंबर्स, ११ वा मजला, २१३, निसन पाँहेंट, मुंबई-४०० ०२१. दुरध्वनी : ०२२-६६३०१४०० ● फॅक्स : ०२२-२२०४४१३९ ● वेबसाईट : www.eurotexgroup.com ● ईं-मेल : eurotex@eurotexgroup.com ● सीआयएन : एल७०२००एमएव१९८७पीएतसी०४२५९८

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

अनु.		संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेले
क्र.	तपशिल	तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष	वर्ष
		39.03.7078	39.99.9093	39.03.7073	38.03.2028	39.03.7073
		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
۶	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१५४.६०	३२.७०	६२४.५१	२९१.६८	७९६.६६
2	सर्वसाधारण कामकाजातून करपश्चात निव्वळ नफा/तोटा	(९४.९२)	(१९६.४२)	३६९.५२	(६५३.४३)	(२५६.७८)
w	कालावधीकरिता करपश्चात निव्वळ नफा/(तोटा) (अनन्यसाधारण बाबीनंतर)	(९४.९२)	(१९६.४२)	३६९.५२	(६५३.४३)	(२५६.७८)
8	कालावधीसाठी करोत्तर एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (अनन्य साधारण बाबीपश्चात)	(१४५.५३)	(२२२.८३)	१६२.१२	(६८९.६८)	(३०६.५७)
4	समभाग भांडवल	८७४.०२	८७४.०२	८७४.०२	८७४.०२	८७४.०२
ξ	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकीत राखीव वगळून)				(३,५९०.४७)	(२,९००.८१)
G	प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बार्बीपूर्वी) (प्रत्येकी रु. १०/ – चे)	(१.०८)	(२.२४)	8.22	(७.४७)	(२.९३)
۷	मूलभूत आणि सौम्यिकृत (रु.) प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबीनंतर) (प्रत्येकी रु. १०/ – चे मूलभूत आणि सौम्यिकृत (रु.)	(१.०८)	(२.२४)	8.22	(৬.४७)	(२.९३)

ठिकाणः मुंबई दिनांक : २४ मे, २०२४

- १. सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स रेग्युलेशन्स) २०१५च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक . सवा (तस्तिम आक्ष्मायन अण्ड अदा (इस्त्वाज (स्वायप्यत्म प्युत्वस्त) १०१५च्या पुर्वश्तन इ अतात स्टोक इस्ववेजक द्वाराव्य कर्तेच्या किमाक्षी आणां विक त्वाचापरिवाद तित्याचि विकायि प्रात्य विवाय प्रशिवत्य विवायाचा वरील एक उत्तारा आहे. तिमाही आणि वार्षिक लेखापरीक्षित वित्तीय निकारीच संपूर्ण विवाय स्टॉक एक्स्वेजची वेबसाईट (www.bsainda.com आणि www.nseinda.com) आणि कंपनीची वेससाईट वर उपलस्य आहे. है विवाय कंपनी अधिप्यत्म, १०१३ च्या कच्चन १३३ अंतर्गति विहित कंपनीच (इंडियन अकाऊंटींग स्टेंड) रूल्स, २०१५ (इंड एएस) सहवाचता कंपनीच (इंडियन अकाऊंटींग स्टेंडड) रूल, २०१५ चा नियम ३ आणि कंपनीच (इंडियन अकाऊंटींग
- स्टैंडर्ड) अकाऊंटींग रुल्स, २०१६ ला अनुसरुन बनवले आहे. ३. विद्यमान कालावधीच्या सादरीकरणाशी त्यास तुलनायोग्य करण्याकरिता आवश्यक भासेल तेथे मागील कालावधीची
- आकडेवारी पुनर्गठीत/पुनरीचेत केली आहे.

युरोटेक्स इंडस्ट्रिज ॲण्ड एक्स्पोर्टस् लिमिटेड करित जि. क. पताडिया अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ०००२७३३५)

"तेजुकाया कॉर्प"

आमच्या प्रस्तावित प्लॅंट सर्वेक्षण क्रमांक ३/५२, ३ए/ ५२, ३ब/५२, डॉ. बी. ए. रोड, लालवाग, मुंबई येथील **"तेजुकाया मेन्शन"** या रहिवासी व व्यावसायिक पुनर्विकास प्रकल्पाला पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन मुंबई, यांच्याकड्न पर्यावरण विषयक मंजुरी देण्यात आली आहे.

सदर पर्यावरण विषयक मंजुरीची प्रत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या कार्यालयामध्ये आणि पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या http://ec.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

ना याद्वारे देण्यात बेते की, मी बेथे खालील लिखित परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे वर्णिलेल्या १) सुबोध सुहास पेठे २) सौ. सोनाली सुबोध पेठे यांच्या मालकीच्या पुढील मिळकतीच्या

आपरकारचा व्यक्ता भटन आह.

मानाहरी जनतीत पह (में क्षानी मानाहरी जाते पहले, पहले, पेट्., विश्ववन, प्रधा, वर्ड., वर्डा, जाता, जाता, प्रदेश, धाणांकिक विज्ञ अन्त्रवाद, वर्डा, जाता, जाता, प्रदेश, धाणांकिक विज्ञ अन्त्रवाद, वर्डा, जाता, जाता

ामळळताच भारताह त्रोअ, पंस्त विभागाचा सी.एस. ऋ ४६४ पामक विशिव्य संध्यक्षित तोचा पार्क, पांडूरंग वुधकर मार्ग, राजी, पूर्वय १०००१३ वेथे स्थित साक्क्ष्र्य ए विंग आशा जात हमात्तीसधील १९व्या सज्ज्यावरील निवाधिक अंदार्व १२१९ चीसस भीट च्यदें क्षेत्र चल्टे क. ४६०३ त्यासह १(ट्रोन) कार पार्किंग स्पेसेस ११७ क. पीन-१९३ आणि पीन-१९९ व्यावस्था अत्यन वक्ष

शपराचा अनन्य हफ. ॲड. नियती शाह(उच्च न्यायालय, मुंबई) द्वारे हर्षित शाह, ६०४ वेस्ट व्यू हाईट्स, २२० भालचंद्र रोड, माटुंगा (पू), मुंबई-४००९१ ई: hdshah22@gmail.com

PUBLIC NOTICE

LOSS OF SHARE CERTIFICATE Notice is hereby given that the Share Certificate in respect of Unit No. A 306 Certificate No.28, Distinctive No. 136 to 140 Name of Member: Shakuntala D. Rajpal & Mr. Mahesh D. Rajpal D. Rajpal & Mr. Mahesh D. Rajpal & Mr. Mahesh D. Rajpal & MS. Usha issued by the Bytal Service Industries Premises Co-op Society Ltd. Dadoji Konddev Cross Marg, Byculla East, Mumbaid-400027 is lost or misplaced. Objection If any, for issue of duplicate Share Certificate should be lodged within 15 days from the date hereof. Place: Byculla, Mumbai Date: 25905219.

Rashi Peripherals Limited
(tomerly known as Rahl) Peripherals Private Limited)
(Registered office Arillel House, Sh Flow, Juntion of NS Fladde Road, Fall Gall, Andher (E), Mumbel 400 000

S.	Particulars		Stand	alana				Consolidated	upees in million:
	Particulars								
No.		Quarter			ended	Quarter		Year e	
		March 31, 2024	March 31, 2023	March 31, 2024	March 31, 2023	March 31, 2024	March 31, 2023	March 31, 2024	March 31, 202
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	30,022.27	22,589.76	110,946.98	94,542.79	28,613.19	22,233.08	107,309.95	92,622.5
2	Net Profit for the period (before Tax & Exceptional items)	451.68	370.47	1,812.74	1,646.26	390.36	355.68	1,753.89	1,640.8
3	Net Profit for the period before tax (after exceptional items)	555.50	370.47	1,916.56	1,646.26	390.36	355.68	1,753.89	1,640.8
4	Net Profit for the period after tax (after exceptional items)	470.61	239.03	1,438.58	1,233.43	324.02	266.86	1,333.88	1,230.7
5	Total Comprehensive Income for the period	455.09	175.74	1,399.25	1,200.44	299.61	205.11	1,292.97	1,195.0
6	Paid-up equity share capital (Face Value - Rs. 5/- per share)	329.50	208.92	329.50	208.92	329.50	208.92	329.50	208.9
7	Other equity			15,176.34	6,792.96			14,982.94	6,679.1
8	Earnings per Equity Share: (Face Value Rs. 5/-per share) (Rs.)*								
	Basic	7.09	5.80	31.14	29.50	5.77	6.39	29.41	29.4
	Diluted	7.09	5.80	31.14	29.50	5.77	6.39	29.41	29.4

- The above publication is an extract of the detailed financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requ
- 2 The above results of the Company have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on May 24, 2024.
- 3 The full format of financial results are available on Stock Exchange websites (www.bseindia.com and nseindia.com) and on the company's website www.rptechindia.com

BOROSIL°

बोरोसिल लिमिटेड

CIN: L36100MH2010PLC292722 नॉत्रणीकृत कार्यालय : ११०१, फ्रीसंजों, प्रकृतिक, एमसीए क्लब समार, ब्लंझ-कुली कॉन्ट्लेबस, बांझ (पूर्व) मुंबई – ४०००५१र फोन क्र.: ०२२-६५५०६३०० फॅक्स क्र.: ०२२-६५५०६१४० केवलाईट: www.borosil.com ई-मेल: borosil@borosil.co

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्ष अख्रेरकरिता लेखापरिक्षित स्वतंत्र आणि एकत्रिकृत वित्तीय निष्कर्पांचा उतारा

		स्ट	तित्र			एक	त्रित	
तपशील	तिमाही अखेर (३१/०३/२०२४)	तिमाही अखेर (३१/०३/२०२३)	वर्ष अखेर (३१/०३/२०२४)	वर्ष अखेर (३१/०३/२०२३)	तिमाही अखेर (३१/०३/२०२४)	तिमाही अखेर (३१/०३/२०२३)	वर्ष अखेर (३१/०३/२०२४)	वर्ष अखेर (३१/०३/२०२३)
परिचलनातून एकूण उत्पन्न	२२,८८७.९५	90,६43.40	९४,२२५.१८	08,940.44	२२,८८७.९५	90,६५३.५७	९४,२२५.१८	७४,१५७.५५
कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा करपूर्व आणि अपवादात्मक बाबींपूर्वी	६६६.०८	२२२.९२	۲۶.۶۵e,۵	५,६६७.८२	६६६.०४	२२२.८७	८,७८३.४२	4,६६७.३४
कालावधी/वर्षांकरिता करपूर्व निव्वळ नफा (अपवादात्मक बार्बीपश्चात)	६६६.०८	२२२.९२	69.620,2	६,६०१.१५	६६६.० ४	२२२.८७	८,७८३.४२	Ę,Ęoo,Ę0
कालावधी/वर्षांकरिता करपश्चात निव्वळ नफा (अपवादात्मक बार्बीपश्चात)	400.00	398,90	६,५८७.१५	4,920.00	40८.08	398.64	६,५८६.६६	4,9८७.२९
कालावधी/वर्षाकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधी/वर्षाकरिता (करपश्चात) नफा आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	400.८८	396.83	६,५४१.७३	4,90८.८७	400.08	396.36	६,५४१.२४	4,90८.३९
समभाग 'मांडवल	9,984.62	9,988.98	9,984.८२	9,988.98	9,984.62	9,988.98	9,984.62	9,988.98
इतर इक्वीटी (पुनर्मूल्यांकन उपलभ्य वगळून बॅलन्सशीटमध्ये दाखविल्याग्रमाणे)			५६,८५८.२९	४९,८५७.३०			५६,८५४.२९	४९,८५३.७९
प्रति समभाग मिळकत (₹ मध्ये) (दर्शनीमूल्य ₹ १/ – च्या मूल्याप्रमाणे)								
मूलभूत (अवार्षिकीकृत)*	0.88*	٥.२८*	4.04	8.48	0.88*	٥.२८*	4.04	8.48
सौम्यिकृत (अवार्षिकीकृत)*	0.88*	۰.२८*	4.04	8.48	0.88*	۰,२८*	4.04	8.48

(www.borosil.com) वर जनल्य आहे. कंपनीचे वरील निष्कर्ष २४ मे, २०२४ रोजी झालेच्या संबंधित समेत लेखापरिकण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले.

Date: May 24, 2024

BAYER CROPSCIENCE LIMITED

(Registered Office: Bayer House, Central Avenue, Hiranandani Estate, Thane - 400 607, CIN: 1,24210MH1958PI C011173)

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

(₹ in Millions)

. Yer

		Quarter Ende	d	Year Ended		
PARTICULARS	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	
	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED	AUDITED	
Total Income from Operations	7,915	9,549	9,825	51,032	51,397	
Net Profit from ordinary activities (before tax and exceptional items)	1,054	1,242	1,921	9,414	8,863	
Net Profit from ordinary activities before tax (after exceptional items)	1,054	1,242	1,952	9,414	9,901	
Net Profit from ordinary activities after tax (after exceptional items)	960	931	1,585	7,405	7,582	
Total Comprehensive Income for the period/ year	997	902	1,604	7,440	7,496	
Equity Share Capital	449	449	449	449	449	
Reserves (excluding Revaluation Reserve as per Balance Sheet)				28,046	26,672	
Earnings Per Share (of ₹10/- each) basic and diluted (*not annualised) (in ₹)	21.36*	20.72*	35.27*	164.77	168.71	

Place: Thane Date: May 23, 2024

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended on March 31, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange website -www.bseindia.com and on the Company's website www.bayer.in under investor relation section.

By Order of the Board

Simon Johannes Britsch

Executive Director & Chief Financial Officer

DIN: 09194547